

शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाचे अनुदान

सहाय्यक अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत-

- १) संस्था पूर्णतः शास्त्रीय संगीतक्षेत्रात कार्य करणारी असावी.
- २) संस्था नोंदणी अधिनियम आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असली पाहिजे.
- ३) संस्था या क्षेत्रात किमान १० वर्ष काम करणारी असावी.
- ४) संस्था शास्त्रीय संगीताचे विविध कार्यक्रम वर्षभर सादर करत असावी.
- ५) संस्था शास्त्रीय संगीताच्या जतन व संवर्धनाचे काम करत असल्यास त्या संस्थेस अनुदानासाठी प्राधान्य देण्यात येईल.
- ६) संस्थेच्या दरवर्षीच्या हिशोबाची तपासणी धर्मदाय आयुक्तांनी मान्यता दिलेल्या किंवा संमती दिलेल्या लेखा परिक्षकांकडून किंवा सनदी लेखापालाकडून (चार्टर्ड अकाउंट) करण्यात यावी. मागील ३ आर्थिक वर्षांच्या लेखापरिक्षणाच्या अहवालाच्या प्रतीत खालील बाबी नमूद केलेल्या असणे आवश्यक आहे.
 - अ) नफा/तोटा पत्रक
 - ब) जमा व खर्च लेखे
 - क) ताळेबंद
 - ड) सांस्कृतिक कार्यक्रमावर केलेल्या खर्चाच्या बाबींचा तपशिल
 - इ) सनदी लेखापालांचे लेखा परिक्षणात्मक अहवाल
- ७) संस्थेस एकदा अनुदान मिळाल्यानंतर पुढील चार वर्ष सदर संस्था अनुदानासाठी पात्र राहणार नाही.
- ८) संस्थांनी चुकीची खोटी कागदपत्रे सादर करुन सहाय्यक अनुदान प्राप्त केल्याचे आढळून आल्यास सदर संस्था भविष्यात शासनाच्या अनुदानासाठी कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येईल. तसेच र संस्थेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
